

“डिजीटाईज्ड कालबध्द सेवा वर्ष - २०१५”



कार्यकारी अभियंता,  
परीवर्तन व्यवस्थापन, ई-प्रशासन,  
ई-जलसेवा प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय,  
जलसंपत्ती भवन, कोथरुड, पुणे- ४११ ०३८  
दुरध्वनी: ०२०-२५४६८९८२, फॅक्स: ०२०-२५४४५७६३  
ई-मेल: [eecm.pmo@wrd.maharashtra.gov.in](mailto:eecm.pmo@wrd.maharashtra.gov.in)  
संकेतस्थळ :  
<http://wrd.maharashtra.gov.in/>



महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

(फक्त ई-मेल द्वारे) जा.क्र.: पी.एम.ओ./D-4/धा- /162/२०१५ दिनांक:- २९/०५/२०१५

प्रति,

सर्व कार्यकारी अभियंता,  
जलसंपदा विभाग

विषय:- ई सेवापुस्तक प्रणालीतील पहिले पाच मोड्यूलची माहिती दि. 31.05.2015 पूर्वीभरणेबाबत.

ईसेवापुस्तक प्रणाली मध्ये माहिती भरण्यासाठी पहिले पाच मोड्यूल दि. 25.03.2015 रोजीच्या शासन पत्रान्वये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार माहिती भरण्याची मुदत 30.04.2015 होती. त्यानंतर दि. 08.05.2015 रोजीच्या पत्रान्वये ही मुदत दि. 25.05.2015 पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर ही मुदत दि. 31.05.2015 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रणाली मध्ये अडचण आल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी महाऑनलाईनकडून हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचेकडून तात्काळ अडचणीचे निवारण करण्यात येत आहे. तथापि, काही प्रकरणी अडचणीचे निवारण महाऑनलाईनच्या हेल्प डेस्ककडून न झाल्यास टोकननंबर सह या [ae1trg.pmo@gmail.com](mailto:ae1trg.pmo@gmail.com) या ई-मेल द्वारे या कार्यालयास संपर्क साधावा, अशा सुचना देखील दि. 25.03.2015 रोजीच्या शासन पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ईसेवापुस्तक प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी वेळवाढवून देणे शक्य होणार नाही. आपणास विनंती करण्यात येते की, कृपया दि. 31.05.2015 पर्यंत सर्व आपले अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांची माहिती पहिल्या पाच मोड्युल्समध्ये भरण्यात यावी. त्यानंतर दि. १ जुन २०१५ रोजी ही माझी अंतिम करण्यात येणार असून, त्यात बदल करणे शक्य होणार नाही. याबाबत दि. 25.03.2015 च्या शासनपत्रामध्ये विहित कालावधीमध्येमाहिती न भरणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन अदाकरण्यात येऊ नये, असे देखील सुचित करण्यात आले आहे.

कृपया याबाबत आवश्यक ती कार्यवाही व्हावी, ही विनंती.

श्री. प्रविण कोल्हे,  
कार्यकारी अभियंता,  
परीवर्तन व्यवस्थापन, ई-प्रशासन

प्रतिलिपी:-

- १) मा. प्रधान सचिव (जसं व वि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई (लक्षवेध:- डॉ. संजय बेलसरे, उप सचिव (लपा)) यांना माहितीस्तव सविनय सादर.
- २) सर्व कार्यकारी संचालक / महासंचालक, जलसंपदा विभाग, यांना आवश्यक कार्यवाहीस्तव सविनय सादर
- ३) सर्व मा.मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग यांना आवश्यक कार्यवाहीस्तव सविनय सादर
- ४) सर्व मा.अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग यांना आवश्यक कार्यवाहीस्तव सविनय सादर